



## आधुनिक काळातील फॅशन शो व प्रदर्शनांचा फॅशनच्या व्यवसाय विकासा वर होणारा परीणाम.

डॉ.कृष्ण.एन.कन्नाके.

जे.एम.पटेल कॉलेज, भंडारा

### प्रस्तावना :

“फॅशन या शब्दाची उत्पत्ती फेसर या शब्दापासून झाली. फेसर म्हणजे टू मेक. इट कॉरीज द आयडीया ऑफ क्राफ्ट्स्मैनशीप ॲण्ड ओवेडीएण्स् टू द लों ऑफ टेक्नीकस्.” सध्याच्या युगात वस्त्राला संशोधन व फॅशनमुळे महत्व प्राप्त झाले. प्राचीन काळी मानव जनावरांची काठडीचा उपयोग शारीरसंरक्षणासाठी करीत होते. मानवाने तंतु धागा वस्त्र निर्मितीचे ज्ञान प्राप्त केले व टेक्स्टाइल इंडस्ट्रिजची निर्मिती झाली. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत फॅशन ही बदलत जाते. फॅशन ही अस्थायी आहे. फॅशनवरून व्यक्तिमत्व प्रदर्शित होते. कोणत्याही व्यक्तीच्या कपडे निवडण्याच्या, परीधानाच्या सवीचवरून व्यक्तिमत्व प्रतीर्थित होते. कार्यालयीन कामकाजासाठी समाजमान्य कपडे घालावीत. आकर्षक दिसावं पण उन्मादक दिसणे यात फरक आहे. कपडयाची निवड करताना वय, व्यवसाय, वातावरण, संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, समाजाचा विचार करावा. आपण दिसतो कसे, आपला रंग, ठेवण, कोणते रंग खुलन दिसतात. कश्यामुळे सुविधा प्राप्त होईल, कपडयाची फिरींग योग्य आहे का? कपडयासोबत कोणते बुट घालावे. बॅग यांचा वापराव्या दागिणे कोणते घालावे. अत्यंत फॅशनेबल कपडे सतत वापरणाऱ्या व्यक्ती उथळ स्वभावाच्या असतात. गाभियनि विचारपुर्वक निर्णय घेणाऱ्या नसतात. गबाळ्या व्यक्तींचे नियोजन योग्य नसते. वयाला न शोभणाऱ्या कपडे सतत वापरणाऱ्या व्यक्ती इतरांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात.

**व्याख्या:** फॅशन वस्त्र प्रावरणाची अशी शैली की विशीष्ट कालावधीमध्ये ती फार लोकप्रिय ठरते.

“फॅशन इज अॅन ऑर्ट ऑण्ड इट इज अ सायन्स. टू बी मोअर ब्रीफ इट इज अॅन आर्टीस्टिक, ऑण्ड साइटिफिक आर्ट ऑफ लर्निंग टू कम्बाईन कलर, फॉर्मस्, पैर्टन आय टेक्चर फॉर द फीनल इफेक्ट दॅट इज राईट फॉर द टाईम, ल्लेस आय द युजर.”

“फॅशन इज द कल्वर ऑफ द टाईम अ सेट ऑफ लर्निंग बीलीफस्, ऑटिट्युडस्, हॉबिटस् आय फॉर्मस् ऑफ बीहीविएर दॅट आर शेअर्ड बाय सोसायटी ऑण्ड आर ट्रान्समिटेड फ्रामस् जारेशन टू जनरेशन वुईदीन दॅट सोसायटी.”

**फॅशनचक्रः** फॅशनचक्र संबंध प्रतिके, सुव्यवस्था व ऐहिक मुल्यांशी आहे. प्रतिष्ठा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळविण्याकरीता फॅशन परीवर्तन झालेले आढळते. ज्यावेळी फॅशनचा मोठ्या प्रमाणात स्विकार केला जातो त्यावेळी नविन फॅशनला सुरुवात होत असते. हे चक्र सुरु राहते. फॅशनांदिज्ञायनर विशिष्ट स्टाइल निवडण्याकरीता वस्त्रसंग्रालयाला भेटी देतात. फॅशनचक्रामध्ये फॅशन निर्मिती करून लोकांमध्ये सादर केली जाते, तिचा स्विकार किंवा अस्विकार केला जातो. स्विकार केल्यास अतिरिक्तानंतर नष्ट होते.

### फॅशन डिज्ञायनांग च्या पद्धतीचे तत्वज्ञान

पारपारीकता ज्यावेळेस कमी व्हायला लागते त्यावेळेस फॅशन निर्मिती होते. व्यक्तिगत आवडीवर फॅशन स्विकृती अवलंबून असते. रुद्धी बदलण्यास वेळ लागते परंतु फॅशन बदलण्यास वेळ लागत नाही. वाजाराची परीस्थिती किंमत व उपयोगिता व वांगवारीता या सर्व गोष्टींनी उपयुक्त फॅशनांदिज्ञायनांग तत्वज्ञानाचा उपयोग होतो. त्यामुळे नाविण्यता, मोहकता उपयोगिता स्टाईलिश लुक प्राप्त होतो. फॅशनांदिज्ञायनर शेवटचा ग्राहक त्याच्या गरजा, आवश्यकता, त्याच्या मर्यादा यांना महत्वाचे स्थान देतो. तर कधी फॅशन डिज्ञायनर अधिकाधिक साधी, सरळ निर्मितीवर भर देतो. मर्फीज लॉ मध्ये परफेक्शनला महत्व दिले जाते. कलाकृतीच्या डिज्ञाइनच्या उद्देशाचा अभ्यास करताना राजकीय परीस्थिती, नैतिकता, नितीशास्त्र, मानवी मानसिक गरजांचा विचार केल्या जातो.

फॅशन उद्योगाचे तीन भागात विभाजन केले आहे.

१) मापाप्रमाणे शिवलेले कपडे. २) शरीराभोवती गुंडाळलेले कपडे. ३) थोडा आकार दिलेले कपडे.

**फॅशन उद्योगाचे औद्योगिक कांतीतील बदल :** १) वस्त्र उद्योग २) पोषणाख उद्योग ३) बाजारपेठ

**सिंहावलोकनः** विविध भारतीय फॅशन डिज्ञायनरचे तत्वज्ञान

१) रितु कुमारः यांनी फॅशन दुनियेत सर्वावर स्वतःची छाप निर्माण केली आहे. आधुनिक काळातील भारतीय फॅशनची निर्मिती रितु कुमार यांनी आंतरराष्ट्रीय फॅशन दुनियेत सर्वावर स्वतःची छाप निर्माण केली आहे. मशीनमेड वस्त्रांपेक्षा हॅन्डमेड वस्त्र परवडणारे व अधिक सुंदर असते असा दावा कराण्या प्रथम महिला होय. भारतीय परंपरागत वस्त्र डिज्ञाइनरीगचे त्यांच्या डिज्ञाइनरीगचे वैशिष्ट्ये आहे. त्यांच्या वस्त्र डिज्ञाइनरीगमधे भारतीय परंपरागत भरतकला व उच्चदर्जाचे वस्त्रास्त्र यांचा संगम असतो. वस्त्र डिज्ञाइनरीगमधे युगोपीय ग्राहकाला गृहित धरून नवनिर्माती करतात. भौगोलिक, सांस्कृतिक व सौदर्याभिरूची हे त्यांच्या नवनिर्मातीचे मुळ आहे. स्वीमिवियर, इव्हिनिंगवियर, भारतीय परंपरागत पोशाख, कॅज्युअलवियर, नाईटवियरची निर्मिती केली व त्यांच्या तिन मॉडेलसंना मिस इंडियाचा किताब प्राप्त झालेत. मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड व मिस आशिया पॅसिफिक वेशभुगा निर्मितीत त्या सहभागी आहेत. त्यांचे १२ आउटलेट्स प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये आहे.

२) साब्यसाची मुखर्जीः मानवामधील दोष झाकण्याची सरळ व सोपे तत्वज्ञान त्यांचे आहे. त्यांच्या मते वेगवेगळ्या पोताचा वापर व विविध स्टाइलचे मिश्रण करून वस्त्र निर्मिती म्हणजे बुधीमतेचा साक्षात्कार होय. भडक रांगावर चमचमणाऱ्या पॅचवर्कची निर्मिती करून प्राचिन व मध्ययुगीन काळातील वस्त्रनिर्मितीत भास निर्माण केला.

३) सोनिया किमः स्त्रीला स्त्रीसारखे दिसावे व तिला वैशिष्ट्यपूर्ण लुक देण्याचे कार्य केले. टिळ्ही स्टेशन, व्यावसायिकांकरीता त्या काम करतात. युरोप व युएस मधील वैशिष्ट्यपूर्ण स्टाईलला एकत्र करून नाविन्य साधतात.

४) सुजाता गळ्यादरः शिकागोतील इस्ट व वेस्ट यांचा सुंदर संगम साधणाऱ्या डिज्ञाइनरीगचे वैशिष्ट्ये त्यांच्यात आहे. भरतकामाच्या लेस, चमकणारे कलर, हेवी सिल्क यांच्या संगमातून उच्च दर्जाची सौदर्यनिर्मिती व अलंकरण केले जाते. त्या भरपुर काळासाठी आकर्षण ठरणाऱ्या वस्त्राची निर्मिती करतात.

५) शनैल रेगीयरः स्त्रियांचा आकृतीवंद उठाव देणाऱ्या डिज्ञाइनची

निर्मिती करतात. तलम कापडावर मोठमोठया डिझाइनची निर्मिती करतात. मुळ आकृतीबंध झाकल्या जाईल डिझाइनचे वस्त्र शिवल्यावर कसे दिसते व शरीरावर कसे बसते याला महत्व देणे आवश्यक, श्री डायमेंशन इफेक्ट व छाया निर्मिती करीता आगाड वस्त्राचा उपयोग अशया वस्त्राची निर्मिती.

**६. विजय अरोरा:** सर्वप्रथम पुरुषांकरीता चुडीदार व कुर्तीच्या भरपूर रेंजचे कलेक्शन लोकांसमोर आणले. तसेच स्त्रीसुलभ १९९४ मध्ये कुर्ती अनंत या लेबलद्वारे मार्केटमध्ये आणले. गुतांगीचे भरताकाम व इतर शोभिंवंत वस्तुनी केलेली सजावट हे वस्त्र निर्मितीचे वैशिष्ट्ये आहे. छाया, प्रतिमा, डिझाइन, कार्यसुलभ अशी शैली, भरताकामाच्या निर्मितीमुळे उडुन दिसते. अति आधुनिक व कमी आधुनिक शैलीचा संगम दिसतो.

**७. अपर्णा चंद्रा :** उच्च दर्जा व अभिजात लावण्याचे उत्कृष्ट उदा. होय. मनाला भुरळ पाडण्या वस्त्र निर्मिती व नैसर्गिकता दिसून येते. **८. आरीया, आलिया व आर्शीया शेख:** या तिन्ही बहीणी आंतराष्ट्रीय व भारतीय फॅशन जगतात नावा रूपाला आले. आर्शीया शेख शल्फ लॉरेस, अॅनिक्स व नॉइर सारख्या अॅर्गनाइझर सोबत काम केले. आलियाने कॉलिफोर्निया कान्सेट कार्य केले. आरीयाने मुंबईत हॉटेल मरीन प्लाझा मध्ये कलेक्शन लॉन्च केले. सौंदी अरेबीया, फिजी आयलॅन्ड, साऊथ आफ्रीका, लंडन व युरोपमध्ये कलेक्शन एक्सपोर्ट केले. स्ट्रीच्या गरजा लक्षात घेउन पारंपारिक व सध्याच्या युगातील स्टाईलच्या सुरेख संगमाची निर्मिती आढळते. डिझाइनर व्यावसायिक व मार्केटिंग च्या डावपेचांची कला अवगत केली. रिटेलर्स व जेलरी डिझाइनर पायल सेठ यांच्यासोबत भारतात काया हे प्रिमियर रिटेल, ऑटलेट स्थापन केले.

**दिपीका:** नैसर्गिक आकृतीकवंध व समाजमान्य अशा संकल्पना एकत्रीत मेळ घालून व्यक्तीला शोभेल अशी आकृतीकवंधाला केंद्रस्थानी ठेवून समकालीनशैलीचे वैशिष्ट्ये आढळते.

**जतीन कोचन:** शहरातील ग्राहक लक्षात घेवून बेसिक डिझाइन निर्मिती करीता व भारतीयणा गरुण्याकरीता कठोर परीक्रम घेतात. त्यांची सजावट फॉर्मल व इन फॉर्मल शैलीची असते. स्त्रियांच्या इव्हनिंग वेअर नाजूक सुंदर बेल्टचा उपयोग व नविन फॅशनचे सेमीफॉर्मल हे त्यांचे विशेष कलेक्शन.

**नंदिता :** विभिन्न कटींग टेक्निकचा वापर करून अमर्यादित पॅटर्न्सच्या निर्मितीत मोलाचे योगदान.

**रणा गिल:** ड्रेस डिझाइनिंग करण्याकरीता विविध छायांचा उपयोग करतात. त्यांचे बेसिक तत्व म्हणजे सौंदर्यात्मकता त्यांनी शांत व सौंभूत्या तत्वाचा वापर करून आकर्षकता कायम ठेवली.

**पुनम भगत :** तैयका नावाने ओळखल्या जाणारे वैशिष्ट्ये होय. अद्भूत गुढ वाटणाऱ्या अतिशय मजबूत वस्त्र निर्मिती. नैसर्गिक तंतूपासून वस्त्र निर्मिती त्यावर सुंदर प्रतिमा निर्मिती, दिलेला विशिष्ट कट. प्युअर फ्रॅंक्रिक्स, कॉटन, वॉयल, चंदेरी, क्रेप्स, टसर व खादी सिल्कचा उपयोग करतात. इंडियन छापाच्या छाया निर्माण करतात. इंडियन व वेस्टर्न डिझाइनचा उपयोग केला जातो.

**फॅशनवर परीणाम करणारे घटक:**

१) आर्थिक परीस्थिती २) सामाजिक घटक ३) राजकीय घटक ४) तात्रिक घटक ५) इतर

**फॅशन शो व प्रदर्शनीमुळे कपडयांच्या निवडीवर होणारा परीणाम:**

१) फॅशन शो : कपडयांची नविन फॅशन लोकांपर्यंत पोहचविण्याची चांगली संधी उपलब्ध होते. आकर्षक शैली व प्रात्यक्षिक स्वरूपात विविध पद्धतीचे प्रदर्शन केल्यामुळे ग्राहक फॅशनेबल कपडयांकडे आकर्षित होतात. व लगेच आवडलेल्या कपडयाची खरेदी केल्या जाते.

२) फिल्म व दुरदर्शन : आजकाल सर्वजन सिनेमा व मालिकांमधील

कलाकारांच्या कपडयांमधील फॅशनचे अनुकरण करतांना दिसतात.

३ ) **जाहिरात:** जाहिराती पाहिल्यावर लोक विशिष्ट फॅशनकडे आकर्षित होतात. फॅशन डिझाइनर विविध फॅशनच्या कपडयांचे फॅशन शो आयोजित करतात. त्यांच्या कलाकौशल्यांना प्रदर्शित केले जाते. फॅशन शो हा सुधा जाहीरातींचा नविन प्रकार होय. या फॅशन शो मध्ये बक्षिसे व ऑफर्स ठेवले जातात. त्यामुळे बरेच ग्राहक खरेदी करतात. उद्देश : १ फॅशनचे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक परीवर्तन जाणून घेणे.

२. फॅशनचे जिवानातील महत्व जाणून घेणे.

३. फॅशनबाबतचे गाष्ठिय विकासात योगदान जाणून घेणे.

४. आधुनिक फॅशनचा शरीरावर होणारा परीणाम जाणून घेणे संशोधनाचे क्षेत्र : जे.एम.प्रेटल कॉलेज, भडारा पुर्णे मर्यादित करण्यात आले. संशोधनाकरीता २० विद्यार्थींची निवड करण्याकरीता लॉटरी पद्धतीचा वापर करण्यात आला.

**साधनसामुग्री व संशोधन पद्धती :** संशोधना नुसार विषया सबंधी माहिती गोळा करण्याकरीता प्राथमिक व दुर्योग स्त्रीताचा वापर करण्यात आला. विषया सबंधी माहिती गोळा करण्याकरीता पुस्तकांचा, संदर्भग्रंथांचा, लेखांचा, ईंटरनेटचा वापर करण्यात आला.

#### विश्लेषण

फॅशन शो व प्रदर्शनांचा फॅशनचा ग्राहकांच्या निर्णयावर पडणारा प्रभाव या बाबत सर्वेक्षण केले असता. असता असे निर्दर्शनास आले की, १ वरील माध्यमांचा खरेदी करतांना नविन माहितीमध्ये भर पडतो का?

नविन माहितीमध्ये भर पडतो का?		
होय	नाही	एकूण
१८	०२	२०

वरील माध्यमांचा खरेदी करतांना नविन माहितीमध्ये भर पडतो म्हणूनचे प्रमाण जास्त आढळले.

२ वरील माध्यमांचा खरेदीच्या निर्णयावर परीणाम होतो का?

खरेदीच्या निर्णयावर परीणाम होतो का?		
होय	नाही	एकूण
१६	०४	२०

वरील माध्यमांचा खरेदीच्या निर्णयावर परीणाम होतो म्हणूनचे प्रमाण जास्त आढळले.

३ फॅशन शो व प्रदर्शनांचा, जाहीरातीमुळे भावनेच्या आहारी जावून निर्णय घेतले जातात का?

भावनेच्या आहारी जावून निर्णय घेतले जातात का?		
होय	नाही	एकूण
११	०९	२०

भावनेच्या आहारी जावून निर्णय घेतले जातात म्हणूनचे प्रमाण जास्त आढळले.

४ फॅशन शो व प्रदर्शनांचा खरेदी करतांना फायदा होतो का?

फॅशन शो व प्रदर्शनांचा खरेदी करतांना फायदा होतो का?		
होय	नाही	एकूण
१८	०२	२०

५ कोणता व कसा फायदा होतो?

फॅशन शो व प्रदर्शनांच्या माध्यमातून विविध कपडयांचा दर्जा, पोत, कला कौशल्य, विविध प्रकार, स्टाईल, शैली, परीधान केल्यावर कसे दिसतील याबाबत मानसिक समाधान प्राप्त होते. इंग्रेजीच्या तुलनेत फॅशन शो व प्रदर्शनांच्या माध्यमातून खरेदी करतांना खरेदी यशस्वी होण्यास मदत होते. व फसवणूक टाळता येते. शैलीमधील विविधता व नाविण्यता आढळते. प्रदर्शनाचे युग असल्याकारणाने महत्व प्राप्त झाले आहे. फॅशनचे पेहराव खरेदी करण्यामागे उद्देश सामाजिक

स्थिती, पद, अधिकार, संपत्ती, प्रतिष्ठा, औपचारीकता, सहकार्यांकडून स्वीकृती, बंदखोरी, धार्मिकता, सौंदर्यदृष्टी अनेक कारणे आहेत. आधीच्या काळात फॅशनचा प्रभाव १ वर्षांकरीता राहत होता आता मात्र फॅशन रोज बदलत असते. तीन वर्ष चालणारी फॅशनची जागा तीन महिने झाली आहे.

#### **निष्कर्ष : १ फॅशनचे प्राचीन, मध्युगीन, आधुनिक परीवर्तन जाणून घेणे. फॅशन चा विकास आणि बदल**

प्राचीनकाळातील मानव जनवरांच्या कातडयांचा, झाडांची पाने, साली, गवत यांचा वस्त्रप्रावरणाकरीत उपयोग केला जात होता. व्याप्रसंस्कृतीच्या काळात हाडांच्या सुयांचा वापर केला जात, हातमाग, वस्त्रांचे तुकडे वापरण्याची प्रथा आली, शरीराचे मोजमाप करून कपडे शिवण्याची प्रथा आली. युरोपीयन संस्कृतीत बकरीच्या, मेंढीच्या कातडयांचा व पुढे लिनन वापरण्यात येत. उत्तर काळात सुती, रेशमी, भरतकाम असलेली सुशोभित वस्त्रे वापरत आली. इंजिनियरिंग लिनन झागा नंतर ट्युनिक, झालरची लिनन जडजवाहीर, सौंदर्यप्रसाधने व केसांचे टोपे यांनी वेशभुषा भपकेदार झाली. १४ व्या शतकातील प्लॉरेन्स व पेरीस, १५ व्या शतकातील बर्गंडी १९ व्या शतकातील इगलंड२० व्या शतकातील अमेरिका फॅशनकेंद्र प्रसिद्धिस आले. भारतात मोहोंजोदडो व हडप्पा संस्कृतीच्या काळात धोतर, धाग्याच्ये वस्त्र शॉल, तोप्यांची प्रथा होती. २१ व्या शतकात पायजामा, पॅन्ट, सदरा, बुश्ट मनिला, टीशर्ट, जर्सी, नेहरूशर्ट, गुरुशर्ट, सहावारी, स्कर्फस, पॅन्टस, मिनीस्कर्टस, मॅक्सी, सलवार कमीज शालू, लागल्या. सुती, रेशमी, नायलॉन, रेओन वस्त्राची फॅशन निर्माण झाली.

#### **२. फॅशनचे जिवानातील महत्व जाणुन घेणे.**

आधुनिक काळातील फॅशन ही शरीर संरक्षण, लज्जारक्षण, सौंदर्यवर्धन व प्रतिष्ठाप्रदर्शन परस्परांना आकृष्ट करण्यासाठी महत्वाची प्रेरणा मानली जाते. समाजाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक परीस्थितीनुसार बदल होतात. विशिष्ट काळात सुरु असणारी कपडयांची पद्धत म्हणजे फॅशन हा एक वर्तन प्रकार आहे. तिचा संबंध वेशभुषा, आभुषणे, सजावट यांच्याशी असतो. फॅशनवरून व्यक्तींचे समाजातील स्थान व दर्जा लक्षित येतो. मनाचा कल, आवड, अभिरूची इ. चा फॅशनवर परीणाम होतो. फॅशनमध्ये वेगळे काहीतरी करण्याची प्रवृत्ती असते. रुढी कायमस्वरूपी असतात. फॅशन बरेचदा रुढ झाल्याने रुढीत रुपातरं होते. परंपरांच्या तुलनेत फॅशन बरेचदा अस्थिर असतात व अल्पकाळ टिकतात. संथ साचेबदधू जीवन नकोसे झाल्यामुळे फॅशन निर्माण होते. फॅशन प्रथम वरिष्ठ वर्गात निर्माण होते व हळूळू कनिष्ठ वर्गात द्विरपते. फॅशन किंवा स्टाइल होय.

#### **३. फॅशनबाबतचे राष्ट्रिय विकासात योगदान जाणुन घेणे.**

आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत प्रत्येक राष्ट्राची अद्यायावत फॅशनन्या

कपडयांचे वैशिष्ट्यानुसार प्रतिनिधित्व करीत असते. आंतरराष्ट्रिय प्रदर्शनी आयोजित केल्या जातात. त्यामुळे विविध देशातील कपडे खरेदीची संधी मिळते. आंतरराष्ट्रिय स्विकृती मिळाल्याने मोठया प्रमाणात विक्री होते. १९७८ मध्ये भारतात आंतरराष्ट्रिय प्रदर्शनी आयोजित केल्या गेली. भरतकाम, परंपरांगत कपडे नविन फॅशनचे कपडे प्रदर्शित केल्या गेले. देशातील औद्योगिक उत्पादनाचा २० ते २५ टक्के वाया आहे. निर्यातीत २० टक्केपेक्षा जास्त वाया आहे.

#### **४. आधुनिक फॅशनचा शरीरावर होणारा परीणाम जाणून घेणे**

फॅशनचा कधी कधी इतका जास्त प्रभाव असतो की कपडयाची गरज, गुणधर्म, दर्जा, उद्देश इ. कडे दुलक्ष केले जाते. प्रैदापेक्षा तस्ऱ्यवर्गात फॅशनचे प्रमाण जास्त आढळते. फॅशन विविध शैलीत उपलब्ध असल्याने संभ्रम निर्माण होतो. फॅशन ही लगेच बदलत असल्याने विणाकारण चांगले कपडे घातले जात नाही. फॅशनेबल कपडे तितकेसे आगमदाई नसतात.. फॅशन करतांना शोभेल असे व शास्रिक गुणदोषाचा, वय, व्यक्तिमत्व, प्रसंग, हवामान इ. विचार करावा. किंशोरावस्थेत फॅशनचा जास्त प्रभाव आढळतो. टिकाउण्या, आरामदायकता, दर्जा यापेक्षा स्टाइल व फॅशन याकडे जास्त लक्ष दिल्या जाते. ते कपडे आपल्याला शोभेल का ते चांगले आहेत का याचा विचार न करता कपडे घातले जातात. आरोग्याच्या दृष्टिकोणानुसार घटट्कपडे योग्य नसतात. शास्रिक हालचाली व्यवस्थीत करता येतील व आगमदाई कपडे असावेत. पालकांनी आपल्या पाल्याना प्रेमाने योग्य व अयोग्य फॅशनबाबत मार्गदर्शन करावे. कुमारावस्थेत शास्रिक वाढ ही पुर्ण झालेली नसते. हे लक्षात घेऊन कपडे निवडावे. फॅशनच्या अधिन न जाता काळजीपुर्वक विचार करून निवड करावी. फॅशन शो व प्रदर्शनांच्या माध्यमातून विविध कपडयांचा दर्जा, पोत, कला कौशल्य, विविध प्रकार, स्टाइल, शैली, परीधान केल्यावर कसे दिसतील याबाबत मानसिक समाधान प्राप्त होते. इ. खरेदीच्या तुलनेत फॅशन शो व प्रदर्शनांच्या माध्यमातून खरेदी करतांना खरेदी यशस्वी होण्यास मदत होते. व फसवणूक याळत येते. शैलीमधील विविधता व नाविण्यता आढळते. प्रदर्शनाचे युग असल्याकारणाने महत्व प्राप्त झाले आहे.

#### **संदर्भ:**

१) वस्त्रशास्त्राची संकल्पना व फॅशन डिझाइनिंग . डॉ. वैरागडे

उज्ज्वला, प्रा. अग्रवाल अनिता. सरीता पिंपळपुरे,

विद्याबुक्स, औरंगाबाद. पान

नं. ६, ८, ९, ११, १५, २२३, ३२४, ३३५, ३३८

२) Resent Development of Textile M.Phil. Notes

३) Textile M.Phil. Notes

४) लोकमत सखी मंच. पान नं ६१, ६७,

